

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळामार्फत नियतकालिकांच्या प्रकाशनासाठी
देण्यात येणारे अनुदान वाढवून देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: सासंमं-१०१३/प्र.क्र.१६६/२०१३/भाषा-३,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख : १५ जानेवारी, २०१४.

वाचा :-

- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.एफएपी-१०६२, दि.१७.०८.१९६२.
- २) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.बीएलसी-१०७४/५२००/एल/२, दि.३१.०५.१९७४.
- ३) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. मसाअ-१०११/प्र.क्र.७३/२०११/भाषा-३, दि.१९.०९.२०१२.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या नियतकालिक अनुदान योजने अंतर्गत (१) नियतकालिकांची नियमितता, (२) नियतकालिकांची गुणवत्ता, (३) नियतकालिकाचा दर्जा, (४) नियतकालिकांची पृष्ठसंख्या, (५) नियतकालिकांनी वर्षभरात हाताळलेले विविध विषय, (६) अंकांची मांडणी, सजावट या बाबींचा विचार करून नियतकालिकांना अनुदान वितरीत करण्यात येते. सदर नियतकालिकांची छपाई व कागदाच्या दरामध्ये दरवर्षी होणारी १० ते १५ टक्के वाढ विचारात घेऊन, सद्यःस्थितीत देण्यात येत असलेल्या ५६ नियतकालिकांच्या अनुदानात वाढ करण्याबाबतचा तसेच नियतकालिकांची गुणवत्ता तपासून पात्र नियतकालिकांची निवड करण्याच्या अनुषंगाने नियतकालिकांची संख्या कमी / अधिक करण्यास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळास प्राधिकृत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्टात नमूद करण्यात आलेल्या नियतकालिकांच्या अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावास पुढील अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. (विवरणपत्र सोबत जोडले आहे)

“महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने नियतकालिकांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी नियतकालिकांची गुणवत्ता /दर्जा कायम राहिला असल्याची खात्री करावी.”

कृ.मा.प.

२. उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत, मंडळाच्या निवड समितीने मान्य केलेल्या नियतकालिकांना अनुदान देण्यासंदर्भात सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
३. या शासन निर्णयान्वये, वरीलप्रमाणे नियतकालिकांच्या अनुदानात होणारा खर्च मंडळाच्या "मागणी क्र.झेड एफ - ०२, २२०५, कला व संस्कृती (००)१०२, कला व संस्कृती प्रचालन, ०१ योजनेतर योजना (०१)(०१) राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (२२०५ ३१७२)-३१ सहायक अनुदाने (योजनेतर)" या लेखाशिर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून व मासिक निधी विवरणपत्राप्रमाणे भागविण्यात यावा.
४. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या दुय्यम अधिकार्यास याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.
५. हे आदेश सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.
६. हा शासन निर्णय, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८, भाग-पहिला, उपविभाग-तीन, अनुक्रमांक-४, परिच्छेद-२७ (२) मधील तरतूदीनुसार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०११५१०१६१०९५३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललिता शि. देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
२. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
३. महालेखापाल, महाराष्ट्र -१/२, (लेखा परीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर,
४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई,
५. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
६. निवड नस्ती (भाषा-३).

वि व र ण प त्र

शासन निर्णय क्र.सासंमं-१०१३/प्र.क्र.१६६/२०१३/भाषा-३, दिनांक १५.०१.२०१४ चे सहपत्र
५६ नियतकालिकांना मंजूर अनुदानाची यादी

अ.क्र.	नियतकालिकाचे नावं	सध्या देण्यात येत असलेले अनुदान	वाढीव अनुदान
१.	परामर्श (त्रैमासिक)	२५,०००/-	३५,०००/-
२.	कथामाला (मासिक)	२५,०००/-	३५,०००/-
३.	मराठी विज्ञान परिषद पत्रिका (मासिक)	४०,०००/-	५०,०००/-
४.	अक्षर वैदर्भी (मासिक)	३०,०००/-	४०,०००/-
५.	मिळून साऱ्याजणी (मासिक)	३०,०००/-	४०,०००/-
६.	संशोधक (त्रैमासिक)	३०,०००/-	४०,०००/-
७.	दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका (त्रैमासिक)	३०,०००/-	४०,०००/-
८.	आमची श्रीवाणी (चौमासिक)	२५,०००/-	३५,०००/-
९.	ऋग्वेद (मासिक)	२५,०००/-	३५,०००/-
१०.	भाषा आणि जीवन (त्रैमासिक)	३५,०००/-	४५,०००/-
११.	हाकारा (त्रैमासिक)	३०,०००/-	४०,०००/-
१२.	भारतीय इतिहास आणि संस्कृती (त्रैमासिक)	३०,०००/-	४०,०००/-
१३.	मराठी संशोधन पत्रिका (त्रैमासिक)	३०,०००/-	४०,०००/-
१४.	मैत्रीच्या पलिकडे (चौमासिक)	२५,०००/-	३५,०००/-
१५.	साहित्य (त्रैमासिक)	३५,०००/-	४५,०००/-
१६.	शब्दांकूर (त्रैमासिक)	१५,०००/-	२५,०००/-
१७.	नव - अनुष्टुभ (द्वैमासिक)	३०,०००/-	४०,०००/-
१८.	ब्रेन टॉनिक (मासिक)	२५,०००/-	३५,०००/-
१९.	महाराष्ट्र मराठी अध्यापक (त्रैमासिक)	१५,०००/-	२५,०००/-
२०.	अर्थसंवाद (त्रैमासिक)	३५,०००/-	४५,०००/-
२१.	आरती (मासिक)	२२,०००/-	३०,०००/-
२२.	नवभारत (मासिक)	४०,०००/-	५०,०००/-
२३.	शिक्षण समीक्षा (द्वैमासिक)	३०,०००/-	४०,०००/-
२४.	झपूझा (त्रैमासिक)	३०,०००/-	४०,०००/-
२५.	केल्याने भाषांतर (त्रैमासिक)	३०,०००/-	४०,०००/-
२६.	पालकनीती (मासिक)	२५,०००/-	३५,०००/-
२७.	बालविकास (मासिक)	१५,०००/-	२५,०००/-
२८.	प्रबोधन प्रकाशन ज्योती (मासिक)	२५,०००/-	३५,०००/-
२९.	रुची (मासिक)	३०,०००/-	४०,०००/-

पुढे चालू ...

वि व र ण प त्र

शासन निर्णय क्र.सासंमं-१०१३/प्र.क्र.१६६/२०१३/भाषा-३, दिनांक १५.०१.२०१४ चे सहपत्र
५६ नियतकालिकांना मंजूर अनुदानाची यादी

अ.क्र.	नियतकालिकाचे नाव	सध्या देण्यात येत असलेले अनुदान	वाढीव अनुदान
३०.	लोकविदया पत्रिका (त्रैमासिक)	१५,०००/-	२५,०००/-
३१.	मायमावशी (षण्मासिक)	२०,०००/-	३०,०००/-
३२.	पुरोगामी सत्यशोधक (त्रैमासिक)	२५,०००/-	३५,०००/-
३३.	समाज प्रबोधन पत्रिका (त्रैमासिक)	३०,०००/-	४०,०००/-
३४.	गोरवाणी (त्रैमासिक)	२०,०००/-	३०,०००/-
३५.	उर्मी (त्रैमासिक)	२०,०००/-	३०,०००/-
३६.	साम्ययोग साधना (पाक्षिक)	१५,०००/-	२५,०००/-
३७.	वास्तव रुपवाणी (मासिक)	२५,०००/-	३५,०००/-
३८.	विदर्भ संशोधन मंडळ वार्षिकांक (वार्षिक)	२०,०००/-	३०,०००/-
३९.	पंचधारा (त्रैमासिक)	४०,०००/-	५०,०००/-
४०.	महिला आंदोलन पत्रिका (मासिक)	१५,०००/-	२५,०००/-
४१.	ब्रेल जागृती (त्रैमासिक)	४०,०००/-	५०,०००/-
४२.	अस्मितादर्श (त्रैमासिक)	३५,०००/-	४५,०००/-
४३.	प्रतिष्ठान (द्वैमासिक)	२९,०००/-	३०,०००/-
४४.	मायबोली (चौमासिक)	२५,०००/-	३५,०००/-
४५.	परिवर्तनाचा वाटसरु (पाक्षिक)	२५,०००/-	३५,०००/-
४६.	सृष्टीज्ञान (मासिक)	३०,०००/-	४०,०००/-
४७.	अंतर्नाद (मासिक)	३०,०००/-	४०,०००/-
४८.	परिवर्तनाचा मुराळी (मासिक)	२५,०००/-	३५,०००/-
४९.	सर्वधारा (त्रैमासिक)	२०,०००/-	३०,०००/-
५०.	प्रेरक ललकारी (मासिक)	३०,०००/-	४०,०००/-
५१.	छात्र प्रबोधन (मासिक)	२०,०००/-	३०,०००/-
५२.	अक्षरगाथा (त्रैमासिक)	२०,०००/-	३०,०००/-
५३.	जडण - घडण (मासिक)	२५,०००/-	४०,०००/-
५४.	निर्मळ रानवारा (बालमासिक) (नव्याने सुरवात केलेले नियतकालिक)	----	२५,०००/-
५५.	अक्षर वाडमय (त्रैमासिक) (नव्याने सुरवात केलेले नियतकालिक)	----	३०,०००/-
५६.	ज्ञान मोचक (त्रैमासिक) (नव्याने सुरवात केलेले नियतकालिक)	----	२५,०००/-

* * * * *